

pſtige M. 12, 100 = BHAG. P. 4, 22, 45.

दण्डप (द° + प) m. N. pr. eines Mannes *gaṇa* नउटि zu P. 4, 1, 99.
दण्डपत्तक (द° + पत्त) m. eine best. Bewegung der Hände Verz. d. Oxf. H. 202, a.

दण्डपांशुल m. Thürsteher ÇABDAR. im ÇKDRA. — Zerlegt sich scheinbar in द° + पांशु, ist aber wohl eine falsche Form.

दण्डपाणि (द° + पा०) *gaṇa* आलिताम्यादि zu P. 2, 2, 37. 1) adj. einen Stab in der Hand haltend ÇAT. BR. 11, 6, 1, 7. — 2) m. a) Bein. JAMA's SHADY. BR. 3, 4. BHAG. P. 1, 17, 35. 5, 10, 8. — b) N. pr. eines Anführers zweier Scharen des Gottes Çiva in Kāṭ, der mit dem Jaksha Harikeça identifiziert wird, SKANDA-P. in Verz. d. Oxf. H. 70, a, 4. Verz. d. B. H. 146, a (32). No. 1346. — c) N. pr. des Vaters der Gopā, der Gemahlin Çakjamuni's, LALIT. 133. fgg. 413. BURN. Intr. 151. 533. — d) N. pr. eines Fürsten, des Grossvaters von Kshemaka, BHAG. P. 9, 22, 42. MATSJA-P. in Verz. d. Oxf. H. 40, b, 22. VP. 462, N. 21; vgl. दण्डपाणि.

दण्डपात (द° + पात) m. 1) das Niedersfallen des Stockes; s. दण्डपात. — 2) der Ausfall einer Zeile (in Handschriften) TBR. S. 120, N.

दण्डपातन (द° + पा०) n. das Niedersfallenlassen des Stockes, das Züchtigen, Strafen KĀM. NITIS. 8, 76. — Vgl. दण्डनिपातन.

दण्डपातिन् (von दण्ड + पात) adj. den Stock beugend, züchtigend, Strafe verhängend: पुत्रे ऽपि च प्रातेराषे धर्मतो दण्डपातिनः R. 4, 7, 13.

दण्डपारूप्य (द° + पा०) n. 1) thätliche Bekleidigung M. 8, 278. 301; vgl. u. दण्ड 12. — 2) eine harte, grausame Bestrafung H. 739.

दण्डपाल (द° + पाल) m. 1) Wahrer der Strafen, der Gerechtigkeit, Oberrichter: पृथ्वीदण्डपालता MAKĀB. 177, 19. — 2) Thürsteher ÇKDRA. WILS. — 3) ein best. Fisch, = शृंगशफर (vulg. टाउडिका) HĀR. 190.

दण्डपालक (द° + पा०) m. 1) Wahrer der Strafen, Oberrichter: पृथ्वी० MAKĀB. 177, 19, v. l. — 2) Thürsteher WILS. — 3) ein best. Fisch, = शकुल HĀR. 191.

दण्डपाशक (द° + पा०) m. der die Schlinge der Strafe führt, Richter, Polizeimeister PANĀKT. 129, 1. 3. 130, 8, 18. Die richtige Form ist wohl °पाशिक (neben कालपाशिक) MUDRĀB. 21, 1. 22, 4. °पासिक (sic) = पौरिक H. c. 141.

दण्डपिङ्गलक (द° + पि०) m. pl. N. pr. eines Volkes im Norden von Madhjadeça VĀNĀH. BH. S. 14, 27.

दण्डपोण (द° + पोण = पवन) n. eine Seide mit einem Stiele VJUTP. 209.

दण्डप्रणाम (द° + प्र०) m. eine steife Verneigung, bei der man wie ein Stock niedersfällt, DAÇAK. 19, 8; vgl. प्रणाम्य दण्डवत् u. दण्ड 1.

दण्डबध॑ (द° + ब॑०) m. Tod durch die Strafegewalt ÇAT. BR. 5, 4, 7.

दण्डबालघि (द° + ला०) m. Elephant (dessen Schwanz einen Stock darstellt) ÇABDAR. im ÇKDRA. (mit ल st. ल).

दण्डबाल (द° + ला०) adj. einen Stock in der Hand haltend, m. N. pr. eines Wesens im Gefolge von Skanda MBH. 9, 2575.

दण्डभङ्ग (द° + भ०) m. Vereitelung —, Unterbleibung einer verhängten Strafe: यमस्य देवस्य न दण्डभङ्गः कुतश्च नर्षे ग्रुतपूर्व श्रासोत् BHAG. P. 6, 3, 2.

दण्डभृत् (द° + भृत्) 1) adj. einen Stock tragend. — 2) m. Töpfer Tark.

HII. Theil.

2, 10, 2. H. 916.

दण्डमाणव (द° + मा०) m. Stabträger, Führer P. 4, 3, 130. °मानव R. 2, 32, 18.

दण्डमातङ्ग (द° + मा०) Tabernaemontana coronaria R. Br. (पिण्डत-गर) NIGU. PR.

दण्डमानव s. u. °मानव.

दण्डमुख (द° + मु०) m. = दण्डनायक 2. VJUTP. 95.

दण्डय् (von दण्ड), दण्डयति züchtigen, strafen DHĀTUP. 33, 73. mit dem acc. der Person und acc. der Strafe SIDDH. K. zu P. 4, 4, 51. M. 8, 123. 128. 333. JĀGN. 1, 338. 2, 269. MBH. 12, 431. RAGH. 1, 25. KATHĀS. 13, 177. BHAG. P. 4, 16, 13. स्वमएउलमदण्डयत् RĀGA-TAR. 4, 620. देत्यान्प्राणानद-एउयत् VOP. 3, 6. तान्महून्च च दण्डयेत् M. 9, 234. दण्डित H. 446. PANĀKT. I, 100. गुतेन दण्डेन दण्डिता HIT. 29, 18.

दण्डयात्रा (द° + या०) f. 1) eine feierliche Procession (weil diese sich gerade wie ein Stab fortbewegt) H. an. 4, 256. MED. r. 267 (lies: संयान st. संयान). Insbes. eine hochzeitliche Procession diess. und HĀR. 247. — 2) Kriegszug, = दिग्बिजय MED. = दिग्जय HĀR. = दिग्गज (lies: दिग्ज-य) H. an.

दण्डयाम (द° + याम) m. 1) Tag. — 2) Bein. JAMA's. — 3) Bein. Agastja's H. an. 4, 216. — दण्डयाम MED. m. 60; ÇKDRA. und WILS. haben aber auch hier die Lesart mit der Kürze vor sich gehabt.

दण्डयोग (द° + योग) m. Anwendung von Strafe HIT. 1, 196.

दण्डरी f. = उङ्गरी eine Gurkenart RĀGAN. im ÇKDRA.

दण्डवत् (von दण्ड) adj. P. 5, 2, 115, Sch. 1) mit einem Stiel versehen: धवित्रि KĀT. CR. 26, 4, 2. — 2) der ein grosses Heer hat: श्रयो ऽपि त्वि मित्रवं याति दण्डवतो धुवम् KĀM. NITIS. 13, 37. RAGH. 17, 62.

दण्डवादिन् (द° + वा०) 1) adj. einen Verweis gebend ÇKDRA. WILS. — 2) m. Thürsteher HĀR. 128; vgl. दण्डवासिन्.

दण्डवासिन् (द° + वा०) n. Bez. einer best. Art zu sitzen Verz. d. Oxf. H. 11, a, N. 4.

दण्डवासिक m. — दण्डवासिन् 1. VJUTP. 95.

दण्डवासिन् (द° + वा०) m. 1) Thürsteher TRIK. 2, 8, 24; vgl. दण्डवा-दिन्. — 2) das Haupt eines Dorfes GĀTĀDH. im ÇKDRA.

दण्डवाहिन् (द° + वा०) m. Polizeiofficer DAÇAK. 160, ult.

दण्डविक्षम् (द° + वि०) m. der Pfosten, an dem der um den Butterstössel sich windende Strick befestigt wird, AK. 2, 9, 75.

दण्डवीर्य (द° + वी०) m. N. pr. eines Fürsten ÇATR. 6, 289.

दण्डवृत्तक (द° + वृ०) m. N. einer Pflanze, *Tithymalus antiquorum* MOENCH. (सुखी), RĀGAN. im ÇKDRA.

दण्डव्यूह (द° + व्यू०) m. Aufstellung der Armee in Heersäulen oder Kolonnen M. 7, 187.

दण्डवत्थर (द° - व्रत + थर) adj. = दण्डधर die richterliche Gewalt ausübend, Strafen verhängend BHAG. P. 4, 13, 22.

दण्डवर्षम् (द° + श०) m. N. pr. eines Fürsten HARIV. LANGL. I, 169. Die ed. Calc. 2034 liest दत्तशर्मन्.

दण्डसेन (द° + सेन) m. N. pr. eines Fürsten, eines Sohnes des Vishvakarma, HARIV. 1070. = दण्डधार MBH. 1, 544.

दण्डकृत् (द° + कृ०) 1) adj. einen Stab in der Hand haltend, vom